

२. षडानन् adj. *sechs Münden habend*, Beiw. und Bein. Skanda's AK. १, १, ३४. MBa. ३, १४६८७. R. ५, ३८, २८ (३९, २८ Gor.). KATHAS. २०, ८७. MÄK. P. १०४, ७. — Vgl. षड्कृति.

षडामाय m. die aus den sechs Mündern Çiva's hervorgegangenen heiligen Texte (वृद्धामाय, दतिणां पश्चिमां उत्तरां ऊर्ध्वां उद्धां समायां मायां रातान्त्रा im ÇKDra. Vgl. unter शामाय in den Nachträgen.

षडायतन् s. u. शायतन् d).

१. षडाकृति f. eine Sechszahl von Opferungen, am Anf. eines Comp. Schol. zu Kit. Ça. २६४, ३, ४८६, १ v. u. ४८७, ६.

२. षडाकृति adj. zu *sechs Opferungen dienend*: षट् आ॒वि. ग्रहि. ३, ६, ३. षडाकृतिक् adj. dass. Schol. zu Kit. Ça. १०, ८, ८०.

षडिक् m. Hypokoristikon von षट्कुलिदत् P. ५, ३, ८४, Värtt. ४, Schol.

षडितः पदस्तेभम् N. eines Sāman Ind. St. ३, २४१, a. — Vgl. unter इति in den Nachträgen am Ende des Artikels.

षटुतर् adj. um *sechs grösser* PANĀK. Ba. १०, २, ५.

षटुम्याम् s. unter उम्याम्.

षटुन् adj. um *sechs weniger* WEBER, Max. २, २८३. २८५.

षटुर्मि f. die *sechs Wagen* (vgl. unter ऊर्मि), am Anf. eines comp. PARAMAHĀSOP. in Tüb. Hdschr. ७, १७. Spr. (II) ६४७०.

षटुष्टीा n. die *sechs brennenden Species*, nämlich पितॄली, मतिच, प्रुणी, प्रन्थिक, घनल und चव्य (ÇABDAK. im ÇKDra.) oder पञ्चोलि und मरिच (BHĀVAPR. im ÇKDra.).

षटुच् m. n. die *Zahl von sechs Versen* AV. १९, २३, ८. AIR. Ba. ३, ५०. ÇAT. Br. २, ३, ४, १६. ७, ३, ५, ८५. १०, ५, २, ७. PANĀK. Br. ४५, १, ९. — Vgl. षटुर्च.

षट् m. = षट् WEBER, PRATÍK. १०७. १०९. sg. Ind. St. ४, १३९.

षटुणा HARIV. ७२२५ (°गणान्) und ७४३२ (°गणास्य) wohl fehlerhaft für षटुणा, wie die neuere Ausg. liest.

षटुया f. die *sechs mit गया oder mit जि anlautenden, Erlösung bringenden Dinge*: गया ग्रो (wohl गयाग्रो zu lesen) गयादित्ये गायत्री च गदाधः । गया गयासुरस्यैव षटुणा मुक्तिपिका ॥ VĀJU-P., GAJĀPADDH. im ÇKDra.

षटुभ् m. pl. Bez. einer Gruppe von Dānava HARIV. ३२२३. ३२२६. nach NILAK.: Haṁsa, Suvikrama, Krātha, Damāna, Ripumardana und Krodhahantar mit Namen.

षटुव् m. n. ein *Sechsgespann von Stieren* TS. ५, २, ५, २. ÇAT. Br. ७, २, १, १३, ८, २, ६. Kit. २०, ८. Kit. Ça. २१, ३, ३४. २२, ११, २. Lit. १, ४, १९. ĀNNIKĀLĀT. im ÇKDra. *sechs Kühe*: °दोहूं Schol. zu Kit. Ça. ५४६, १६. am Ende eines comp. *Sechszahl irgend einer Thierart* P. ५, २, २९, Värtt. ७. Vop. ७, ७६. H. १४२४. HALJ. २, १२८. ग्रा० Vop. ग्राम० P. Schol. कृस्ति० MBa. ८, १७५९. १७८१. ३३३८ (nach der Lesart der ed. Bomb.).

षटुवीय (von षटुव) adj. mit *sechs Stieren bespannt*: शक्ति० MBa. ८, ३३२७.

१. षटुणा गाया चतुर्वर्णादि zu P. ५, १, १२४, Värtt. १. die von den fünf Sinnen und dem Manas wahrgenommenen Eigenschaften: षटुणोश बाल० P. ५, ३, ३६. °योगयुक्त Ind. St. २, ६६. die *sechs Vorzüge* (ऐश्वर्य, शान, यशस्, श्री, वैराग्य und धर्म nach NILAK.; eher die SARVADARÇANAS. ५४, २२. sg. aufgezählten): षटुणास्य HARIV. ७४३२ (die ältere Ausg. षटुणास्य). प्रथमः षटुणानाम् ७४४८. das *sechsfaache Verfahren eines Fürsten in der aus-*

wärtigen Politik (संधि, विप्रक, पान, श्रासन, दैधीभाव und संशय): °किं-सलप DAÇAK. २०१, २. जगुरन्ये षटुणान् (= वक्तिपस्त्रिगमधुरलास्यविभक्तावबहुरायान् NILAK.) HARIV. ७२२५ (षटुणान् die ältere Ausg.); hier könnte man auch षट् गुणान् trennen. — Vgl. पादुण्य.

२. षटुणा adj. १) *sechsfältig, sechsfach*: एथः Helden KATHAS. ४७, २१. — २) *sechs Vorzüge habend* SARVADARÇANAS. ५६, २१. fgg. ४५, १०.

षटुणीकर् वर्षेषाम्, mit *sechs multipliciren*: °कृत WEBER, Gjor. ७७.

षटुर्भाष्य n. Titel eines Commentars (der *six Lehrer*) Verz. d. Oxf. H. २७९, b, ३२.

षटुर्शिष्य m. der Schüler von *six Lehrern*, N. pr. eines Commentators Verz. d. B. H. No. ३३. Ind. St. १, १३९. Verz. d. Oxf. H. २७९, b, ८२. ३७९, b, No. ३७९.

षटुर्ण्य १) m. eine Karañga-Art AK. २, ५, १, २९. TRAK. ३, ३, २००. H. an. ३, ८२३. MED. th. २४. — २) f. शा Bez. verschiedener Pflanzen: = वृद्धि AK. २, ५, १, २४. TRAK. H. an. MED. RATNAM. २४. = शटी H. an. = शेतवचा und मृक्कारज्ञ RĀJĀN. im ÇKDra. = कर्चूर (= शटी) und कर्ज्ञ AUSH. ४४. — SUÇR. २, ६३, ३, २०७, ७, २२४, ११. — ३) f. ई = वृचा ÇABDAR. im ÇKDra.

षटुन्यि n. die Wurzel vom langen Pfeffer ÇKDra. nach dem VAIDJAKA. षटुन्यिका f. eine best. Pflanze, = शटी AK. २, ५, १९.

षट् m. १) die *11te Note der Tonleiter (aus den sechs übrigen Tönen geboren, auf ihnen beruhend)* AK. १, १, १, १. H. १४०१ (vgl. Comm.). HALJ. ४, ७७. MBa. १२, ६८५९. १४, १४१९. Ind. St. २, ६७. ४, ३५१. १, २५९. २६६. sg. १०, ४२१. sg. °संवादिनी: केका हिधा भिन्ना: RAGH. १, ३९. VARĀH. Bāh. S. ८६, ४०. Verz. d. B. H. No. ३४३. Verz. d. Oxf. H. २००, b, ७. MÄK. P. १०६, ५८. TATTVAS. ११; vgl. die Anm. des Uebersetzers. — २) N. des 16ten Kalpa Verz. d. Oxf. H. ४२, a, १.

षटु (von षष्) adv. *sechsfach* ÇAT. Br. ४३, ५, ५, १७. — Vgl. षटा, षोषा. षटुतर् (षष् + हेतर्) m. N. gewisser Sprüche beim Thieropfer TBa. ३, १२, ४, २, ५. ÇAT. Br. ४४, ७, २, ६. Kit. Ça. ६, १, १६. ÇĀKHA. Ça. १०, १७, १, १. १. १. fehlerhafte Bildung षटुताराकृति Schol. zu Kit. Ça. ५४९, १९. ५४४, २२.

१. षटुर्णन् n. sg. die *sechs philosophischen Systeme* SARVADARÇANAS. ११, ३. Verz. d. B. H. No. ६३३. °कृति HALJ. ६४. १६६. °समुच्चय ६४. १६५.

२. षटुर्णन् adj. mit den *sechs philosophischen Systemen vertraut* VET. in LA. (III) २४, ५.

षटुर्णन् adj. *sechszählig* HALJ. २, ११२.

षटु adv. = षटा, षोषा P. ६, ३, १०९, Värtt. ४, ५. VOP. ७, ४५. PANĀK. Ba. ७, २, ५.

१) adj. mit *sechs Tropfen (Punkten) versehen* u. s. w.: तेल eine ölige Mixture gegen Kopfschmerz, von welcher *sechs Tropfen geschnupft werden*, BHĀVAPR. ७. — २) m. a) ein best. Insect MED. d. ४१. — b) ein N. Vishnu's TRAK. १, १, २८; H. २१६. MED.

षटुर्णग् m. ein *Sechsteil* (insbes. das vom Fürsten als Abgabe erhobene), mit gen. und abl. M. ७, १४१. ४, ३३. ३५. JIÉN. २, २५८. HARIV. २८७२. R. ३, १०, १६. SPR. (II) ६९१५. VARĀH. Bāh. S. ५३, १४. MÄK. P. १८, ४, ६९, १९. R. ३, ११, १८. अपात् M. ८, ३०५. अति० R. २, ७८, २८. SPR. (II) २१८. ५६८. ४०९९. ४४०९. धर्म० M. ११, २८. SPR. (II) ६९१५. MÄK. P. १३०, ३८. तप० C. ४६. °दल० ein Zwölftal